

Registered Office

201, Nav Neelam Building, A Wing, 2nd Floor, 108, Worli Sea Face Road, Worli Mumbai – 400 018

Tel.: +91 22 9167346889 CIN: L65990MH1984PLC033919

Email: btl.invstcomp@rediffmail.com

Website: www.bombaytalkieslimited.in

June 01, 2024

The Manager
Listing Department
BSE Limited
Phirozee Jeejeebhoy Towers
Dalal Street, 25th Floor
Mumbai — 400 001

Name of Scrip: Bombay Talkies Ltd

Scrip Code: 511246

Dear Sir/Madam,

Sub: Submission of Copies of Publication of the Bombay Talkies Limited ("the Company") under Regulation 30 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015

In terms of Regulation 30 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (SEBI LODR), we enclose the copy of the advertisements published on June 01, 2024 in "Pratahkal" (Mumbai) and "Business Standard" (English) in connection with the Audited Financial Results (Standalone) for the quarter and year ended 31st March, 2024 of the Company, adopted in the Board Meeting held on Thursday, May 30, 2024 and the same are available on the website of the Company www.bombaytalkieslimited.in.

We request you to take the above on record as compliance with relevant regulations (SEBI LODR) and disseminate to the stakeholders.

This is for your information and record.

Thanking you. Yours faithfully,

For BOMBAY TALKIES LIMITED

(JYOTSNA GUPPA

Director

DIN: 09694838

S&P may raise ratings if fiscal glide path stays

Says will closely observe India's policy for 2 yrs

RUCHIKA CHITRAVANSHI New Delhi, 31 May

&P Global Ratings will closely observe India's fiscal consolidation path for the next two years. And, it could give a ratings upgrade if the government stays committed to the fiscal glide path, Yeefarn Phua, director, sovereign and international public finance ratings, said.

"Within the next two years, we are closely observing whether the depiction of the government's fiscal consolidation path will carry on," Phua said during a virtual conference on What's Behind S&P's Recent Rating Action on India.

S&P Global Ratings on Wednesday raised its outlook for India to 'positive' from 'stable' while affirming the lowest investment grade sovereign credit rating (BBB-) ahead of the general election results on June 4.

The government, under its fiscal glide path, aims to reduce the fiscal deficit to 4.5 per cent of gross domestic product (GDP) by FY26. The FY25 fiscal deficit target has been set at 5.1 per cent of GDP.

On the bumper Reserve Bank of India (RBI) dividend, Phua said it is favourable to the government's fiscal settings, but overall, from a long-term perspective S&P does not see such dividends being given on a repeated basis.

Speaking on the recent upgrade of India's rating from stable to positive ahead of the election results, Phua said India has exhibited national consensus on key economic policies. Phua added that post-election, pro-growth policy orientation will continue.

He said India has enjoyed a consistently-high GDP growth rate despite being governed by different parties and coalitions since the economic liberalisation of 1991.

"This reflects national consensus on key economic policies. We do believe that post election this pro-growth pol-

Folio no. Name of shareholder(s) Shares



icy will continue and political commitment of fiscal consolidation will carry on as well for coming years. No matter who the incoming government is, the pro-growth policies, sustained infrastructure investments and the drive to reduce fiscal deficit — these things have produced very good outcomes,' he said. "Keep in mind that we are vet to see how the government plans to use this dividend," Phua added.

S&P's statement comes in the context of the recent larger-than-expected Reserve Bank of India's (RBI's) dividend of ₹2.1 trillion to the Centre.

India's ability to finance its deficit domestically in its local currency will positively influence the ratings, going forward, the S&P analyst added.

"The quality of the expenditure programme of the government has improved markedly over the past few years. And, that gives us more confidence that growth is going to be sustained at a higher rate in the future," Phua said.

Improvement in the RBI's monetary policy effectiveness and credibility, such that inflation is managed at a durably lower rate over time could also trigger a ratings upgrade, S&P said. It expects India's medium-term growth potential to be around 7 per cent.

to 13487930

Georgia, the Southern Caucasus country, has reached out to India to start negotiations for a free-trade agreement (FTA), said a per-

son aware of the matter. "Recently, officials from Georgia requested India to sign a joint declaration towards launching the negotiations on the trade agreement between both countries. The (Indian) department of commerce is currently examining the proposal," said the person, adding a decision will be taken after elections end in India.

India and Georgia have discussed the possibility of a trade deal for over seven vears now. The two sides announced a joint feasibility study in April 2017 and accepted its findings when it was completed in August 2018. In January 2019, they signed a joint protocol to start negotiations for a FTA.

According to Georgia's ministry of economy and sustainable development website the feasibility study the two countries could

INDIA-GEORGIA TRADE



-32.73 ▼ 98.27 96.51 2022-23 2023-24 360.55 298.47 432.35 Total trade

Georgia reaches out to India to begin FTA talks

have mutually beneficial trade in business and professional services, telecommunications, computers, tourism, audiovisual prod-

Sectors that will interest Indian investors include farming, pharmaceuticals, metallurgy, information technology, tourism, edu-

cation and health care, audio-visual services, energy and environment. Georgia's potential investment areas in India are tourism, education and winemaking, according to the study.

Azerbaijan and Russia. Georgia has historically been economically aligned with the Russia-dominated Commonwealth of

Independent States (CIS) of Central Asia. India has a positive trade balance with Georgia. However, in terms of value, trade remains low, with the country being India's

120th largest trade partner. India's exports to Georgia stood at \$197.5 million in the financial year 2023-24, down 25.6 per cent from the years. Imports from Georgia were \$101 million, down nearly 40 per cent. India's key exports to Georgia include rice, machinery, iron products, tobacco, medicines, and polycetals, which is used in manufacturing plastics. Georgia's imports to India include copper anodes, petroleum coke, aluminium waste, and fertilisers.

Connectivity is a constraint in trade between the two countries. The Black Sea. through Poti Port, is the only trade route

India's commerce department and the Georgia is at the crossroads of Asia and embassy of Georgia did not respond to the Eastern Europe and shares borders with query sent by Business Standard.

States hit 84% of FY24 capex target

RUCHIKA CHITRAVANSHI New Delhi, 31 May

New Delhi, 31 May


The provisional accounts of 25 states for the financial year 2023-2024 (FY24) showed they achieved 84 per cent of the budgeted capital expenditure, with four states — Uttar Pradesh. Telangana, Bihar, and Sikkimspending 100 per cent or more than the targeted amount, according to data compiled by the Comptroller and Auditor General of India (CAG).

These states had budgeted a capex programme of ₹8.37 trillion for FY24. The provisional amount spent was ₹7.02 trillion. Experts attributed the shortfall in meeting the budgeted capex target to the dearth of projects that could be implemented.

"A factor that would have contributed to the shortfall could be the practice of some states waiting till the end of the year to balance the fiscal deficit and cutting back on capex, which is a discretionary expenditure to meet their targets," said Madan Sabnavis. chief economist, Bank of Baroda.

STATUS CHECK

States that spent 100% or more of capex budget



Sikkim 118.40 115.60 119.50 % of capex used Nagaland, Chhattisgarh, Punjab

and Mizoram were the states with

lower capex absorption, according to CAG data. For April-February period of FY24, the Centre had spent 85 per cent of the revised capital expenditure estimate of₹9.5 trillion.

In her Interim Budget,

Finance Minister Nirmala Sitharaman had raised the Centre's capital expenditure target by 16.9 per cent for financial year 2024-25 (FY25) to ₹11.1 trillion over the Revised Estimates for FY24.

States that spent less than half of budgeted capex (₹cr) ■ Capex budget 16,032

■ Actual

Nagaland Punjab Chhatisgarh 46.80 $ldsymbol{\sqsubseteq}$ % of capex used $ldsymbol{\sqsubseteq}$

TAX REVENUE States with highest share (over

60%) of own tax revenue ■ Own tax revenue as % of

total tax revenue Telangana

Haryana	79	
Karnataka	78	
Kerala	77	
Maharashtra	73	
Tamil Nadu	71	
Source: CAG		

Tata Capital eyes 35% rise in FY25 retail loans

AATHIRA VARIER Mumbai, 31 May

Tata Capital expects its retail loan portfolio to grow 35 per cent in the financial year 2024-25 (FY25) – slightly slower than the previous year due to a high base effect and a slowdown in personal loans due to regulatory action, said a senior executive of the company.

The retail loan book accounts for 63 per cent of the non-banking financial company's (NBFC) overall book, which stood at ₹1.57 trillion as of March 31, 2024. The book grew 38 per cent to over ₹1 trillion in FY24, from ₹72,758 crore in FY23.

'The base for the retail segment this year is high. Our retail book has almost doubled in the last two years," said Vivek Chopra, chief operating officer — retail of Tata Capital, Standard. "Also, the growth in the unsecured personal loan

(PL) segment has come down, which is a trend across the industry. Due to these two factors, it (growth in the retail segment) may not be as much as last year. So, we feel it (growth) would be slightly lower at around 33-35 per cent, however, it would still be significantly higher than the industry growth rate and retail would continue to remain a key growth engine for Tata Capital," Chopra said.

Growth in personal loans moderated after the Reserve Bank of India increased the risk weightage on lending to unsecured loan portfolios. In FY25, business, micro and two-wheeler loans are expected to drive the growth of the company's retail book.

Chopra said he expected business and microfinance loans, part of unsecured lending, to grow 40-45 per in an interaction with Business cent in FY25. The two-wheeler segment is expected to grow 45 per cent.

Notice

Notice is hereby given that the equity shares certificate(s) of the under mentioned companie have been lost/misplaced and the undersigned shareholder(s)/legal heir (Applicant) of the said equity shares has applied to the respective companies to issue duplicate share certificate(s). Any person who has a valid claim in respect of the said equity shares should lodge the claim with the respective companies at its registered office within 15 days from this date else the oncern company will proceed to issue duplicate certificate(s) to the undersigned without an

Distinctive no.

			From	То	From / To
	Ultratech Cemco Limited (nss: B Wing, Ahura Centre,				Andheri East
Mumbai, 40	00093				
09629084	Vimlaben J Joshi	40	33519335	33519374	90749
Company:	Larsen and Toubro Limited				
RO addres 400001	s: L & T House, Ballard Est	ate, Narott	am Morarjee I	Marg, Mumbai,	Maharashtra
09629084	Vimlaben J Joshi	50	4399276	4399325	90738
		50	142918955	142919004	246452
		100	578453687	578453786	364633
		100	619791367	619791466	458084
		150	1393007445	1393007594	1339945
	Reliance Industries Limited s: Maker Chambers IV, 3rd Flo	oor, 222 Na	riman Point, M	lumbai, Mahara	ashtra, 40002
033118511	Vimlaben J Joshi	68	1255391508	1255391575	53618364 to 53618365
		45	1624458440	1624458484	58448607
		9	146542196	146542204	7415312
		7	289702325	289702331	93184597
		2	331336752	331336753	14199768 to 14199769
		30	183732729	183732758	10231034
		20	68439579	68439598	4261514
017068784	Vimlaben Jagannath Joshi	4	1160610064	1160610067	50528851
		4	292931397	292931400	13487927

June 1, 2024

OSBI

Whereas.

Bharatkumar Jagannath Josh (Shareholder/Applicant Atul, Valsad

POSSESSION NOTICE

The undersigned being the Authorised Officer of the State Bank of

India under the Securitisation and Reconstruction of Financial Assets

and Enforcement of Security interest Act, 2002 and in exercise of powers

conferred under Section 13(12) read with Rule 3 of the Security Interes

(Enforcement) Rules, 2002, issued a demand notice dated 05.04.2023

calling upon the Borrower M/s. Mahesh Mobile Accessories, Borrower/

Mortgagor/ Prop. Mr. Satyanarayan Palakdhari Yadav, Guarantor Mrs. Usha

Satyanarayan Yadav, (Home Loan), Guarantor Mr. Amit Harishchandra Dalvi

(Mahesh Mobile Accessories) to repay the amount mentioned in the notice

peing Rs.65,23,948.00/- (Rupees Sixty Five Lakh Twenty Three Thousand

Nine Hundred Forty Eight Only) plus further interest & other charges thereor

from 31.10.2020 within 60 days from the date of receipt of the said notice.

The Borrower/Guarantor having failed to repay the amount, notice

nereby given to the Borrower/Guarantor and the public in general that the undersigned has taken **Symbolic Possession** of the property described herein

pelow in exercise of powers conferred on him under section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said Rules on this 30th day of May of the year

The Borrower in particular and the public in general are hereby cautioned

not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the **State Bank of India Kankavali Branch** for an

amount Rs.65,23,948.00/- (Rupees Sixty Five Lakh Twenty Three Thousand

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

Nine Hundred Forty Eight Only) plus further interest & other charges thereor

section 13 of Act, in respect of time available to redeem the secured assets.

All That Piece and Parcel of Residential Flat No. S-2, Area- 359.14 Sq.Ft.

(33.38 Sq.Mtrs.), Second Floor, Complex Named "Ashok Residency

Mortgagor Mr. Satyanarayan Palakdhari Yadav.

Date: 30.05.2024

Place: Kankavali, Tal, Kankavali

Standing on N.A. Land Survey No. 179B5. Situated At Village Kankaval Shivaji Nagar, Taluka- Kankavli, District- Sindhudurg, Owned By Borrower,

Authorised Officer State Bank of India

KANKAVALI BRANCH,

Guruprasad building,

MKG Road, Kankavali

TAL.Kankavli, Dist - Sindhudurg,

Pin Code-416602

E-mail. sbi.00282@sbi.co.in Tel: 02367-232035

युनियन बैंक 🕼 **Union Bank** ASSET RECOVERY MANAGEMENT BRANCH

21, Veena Chambers, Mezzanine Floor, Dalal Street, Fort, Mumbai-400 001, MH. •Cont. No. 094667
•Website: www.unionbankofindia.co.in; •Web-site: ubin0553352@unionbankofindia.bank

ppendix IV) POSSESSION NOTICE (Symbolic) [Rule 8 (1)] [For immovable property]

econstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest (Second Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13 (2) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand notice dated 22.12.2023 calling upon Borrower / Mortgagor / Guarantor Mr. Mohammad Shahic Khan, SO Abdul Qayyum Khan & Mr. Mohd. Shoaib, SO Mohd Quayyum to repay he amount mentioned in the Notice being ₹ 35.10.786.23 (Rs. Thirty Five Lakh Ter Thousand Seven Hundred Eighty Six & Paise Twenty Three Only) together with sterest as on 22.12.2023 (excluding costs) mentioned thereon within 60 days from the date of receipt of the said notices.

The Borrower / Mortgagor having failed to repay the full amount, notice is hereby given to the Borrower / Mortgagor and the Public in General that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Section 13 (4) of the said Act read with the Rule 9 of the said Rules on this 30th day of May 2024. The Borrower / Mortgagor in particular and the Public in General are hereby

cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of **Union Bank of India, ARMB, Mumbai** for an amount of 35,10,786.23 (Rs. Thirty Five Lakh Ten Thousand Seven Hundred Eighty Six & Paise Twenty Three Only) together with interest as on 22.12.2023 (exclucharges & interests after 01.12.2023). The borrower's attention is invited to the provisions of sub-section (8) of section (13

of the Act, in respect of the time available, to redeem the secured asset

All that part of the property consisting Flat No. 204, 2nd Floor , Building Name "**Hi-Tech Villa",** Plot No. 19, Sector 6, Karanjade, Taluka Panvel, Dist. Raigad, Maharashtra-410 206, Total Admeasuring 625 Sq. Ft. Saleable Area in the name of Mr. Mohammad Shahid Khan, SO Abdul Qayyum Khan

Kishor Chandra Kumai Date: 30.05.2024 **Authorised Office** Place: Karanjade (Panvel) UNION BANK OF INDIA

Bombay Talkies Limited Regd Office : 201, 2nd Floor, Navneelam Premises Society, 108, S. P. Road, Worli, Mumbai City, Mumbai, Maharashtra, India, 400018 (CIN NO.: L65990MH1984PLC033919) Fmail: htt invetcomn@rediffmail.com Website: www.hombaytalkieslimited.com

Tel : 9167346889 Audited Financial Results of Bomaby Talkies Limited for the guarter and year ended March 31, 2024 prepared in compliance with the Indian Accounting Standards (IND-AS) (Amount in Rs. Lakhs Statement of Audited Financial Results for the Quarter and Year Ended 31st March, 2024

Particulars Ended Ended Ended (Audited) (Audited) (Audited) Total income from operations (net) 4.90 2.79 15.06 Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items) (3.77)(18.18) (5.19)Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary Items) (18.18)Net Profit / (Loss) for the period after Tax (3.77)(18.18)(after Exceptional and/or Extraordinary Items) (5.19)Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)) Equity Share Capital 540.00 540.00 Reserves (excluding Revaluation Reserve) (37.26) Earnings Per equity Share(of Rs.10/- each) (for continuing and discontinuing operations)

Notes:

(b) Diluted

Above results were reviewed by Audit Committee and taken on record by the Board of Directors i their meeting held on 30th May, 2024. The Statutory Auditors of the Company have carried out a review of the result for the quarter and year ended March 31, 2024.

The above is an extract of the detailed format of Quarterly and yearly Ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulations 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Ended Audited Financial Results are available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and Company's website www.bombaytalkieslimited.com.

The above results have been prepared in accordance with Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 ('Ind AS') prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read together with rule 3 of the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 and Companies (Indian Accounting Standards) Rules, 2016 as amended. For and on behalf of Bombay Talkies Limite

Dharmesh Kotal

Date: May 30, 2024

SANGAVE BRANCH बैंक ऑफ़ इंडिया BOI Taluka- Kankavali, Dis- Sindhudurg Phone: 02366-262233 /262358. Email: Sangave.Ratnagiri@bankofindia.co.in

The undersigned being the Authorised Officer of Bank of India under the ecuritisation and Reconstruction of Financial Asset and Enforcement o Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued demand notice dated: 14.12.2023 and Newspaper Publication dated 24.01.2024 in Sakal (Marathi) & Business Standard (English) on calling upon the Borrower/Mortgager Mr. Raju Ilai Bagwan & Co-Borrower/ Mortgage Mrs. Rabiya Raju Bagwan to repay the amount mentioned in the notice aggregating Rs. 5,91,184.83 (Rupees Five Lakh Ninety One Thousand One Hundred Eighty Four And Paisa Eighty Three) plus further interest & Othe Charges thereon from 29.06.2021 within 60 days from the date of receipt o

The Borrower/Co-Borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower/Co-Borrower and the public in general that the undersigned has taken Symbolic Possession of the property described herei below under Section 13(4) of the said Act read with rule 8 of the said rules on

general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with property will be subject to the charge of the Bank of India Sangave Branch for an amount of Rs. 5,91,184.83 (Rupees Five Lakh Ninety One Thousand One Hundred Eighty Four And Paisa Eighty Three) plus furthe nterest & Other Charges thereon from 29.06.2021.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

EQM of Flat No. 3, House No. 173A 4, Built-up area 785 Sq. ft. (72.95 Sq.mtrs.) (As per assessment Area- 52.86 Sq.mtrs.), Ground Floor, "Shree Ganesh Apartment", Nagarpanchayat kankavali ward No. 1 Situated At-Survey/Gat No. 230B4, Shivaji Nagar, Kankavali, Taluka- Kankavli, Dist. Sindhudurg, in the name of Borrower/ Mortgager Mr. Raju Ilai Bagwan & Co-Borrower/ Mortgager Mrs. Rabiya Raju Bagwan.

West : Wall of Said Flat North : Open Space South: Wall of Said Flat

Date: 29.05.2024 Place: Shivaji Nagar, Tal. Kankavali.

Authorised Officer Bank of India

Whereas,

VAIBHAVWADI BRANCH,(11157)

Sutar Complex, Phondaghat Road, Vaibhavwadi, Taluka- Vaibhavwadi District- Sindhudurg, Pin Code-416810 E-mail. sbi.11157@sbi.co.in Tel: 02367-237435 Fax No. 02367-237435

POSSESSION NOTICE

The undersigned being the Authorised Officer of the State Bank of India under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security interest Act, 2002 and in exercise of powers inferred under Section 13(12) read with Rule 3 of the Security (Enforcement) Rules, 2002, issued a demand notice dated 05.03.2024 calling upon the Borrower/Mortgagor Mr. Sikandar Mahammad Sathi 8 Co- Borrower/ Mortgagor Mrs. Rehana Sikandar Sathi to Repay the Amoun Mentioned in the notice being Rs.13,59,606.00/- (Rupees Thirteen Lakh Fifty Nine Thousand Six Hundred Six Only) as on 05.03.2024 plus further interes & other charges within 60 days from the date of receipt of the said notice

The Borrower/Co-Borrower having failed to repay the amount, notice i hereby given to the Borrower/Co-Borrower and the public in general that dersigned has taken **Symbolic Possession** of the property de herein below in exercise of powers conferred on him under section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said Rules on this 30th day of May of

The Borrower/Co-Borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the State Bank of India Vaibhavwadi Branch for an amount Rs.13.59.606.00/- (Rupees Thirteen Lakh Fifty Nine Thousand Six Hundred Six Only) as on 05.03.2024 plus further interest & other charges. The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of

section 13 of Act in respect of time available to redeem the secured assets

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

All That Piece And Parcel of Residential Flat No. B-402, Area- 550 Sq.Ft. (50.41 Sq. Mtrs.), 4th Floor, "B" Wing, Building Naming "Shridhar Apartment", Standing on N.A. Land Survey No.79 Hissa No.2A/B & Survey No.79 Hissa No.1A/1B Situated At Village Vabhave, Taluka- Vaibhavwadi District- Sindhudurg, Owned by Borrower/Mortgagor Mr. Sikandar Mahammad Sathi & Co-Borrower/ Mortgagor Mrs. Rehana Sikandar Sathi Boundaries of Flat No. B-402; East: Property of Survey No.79

West: Residential Flat A-Wing North: Property of Survey No.78/A13 South: Residential Flat C-Wing

Date: 30.05.2024 Place: Vabhave, Taluka- Vaibhavwadi

Sd/-Authorised Officer State Bank of India

Authum Investment & Infrastructure Limited

CIN No.: L51109MH1982PLC319008 ,Website: www.authum.com, Email: info@authum.com, Ph: 022-67472117 Registered Office: 707, Raheja Centre, Free Press Journal Marg, Nariman Point, Mumbai - 400 021.

EXTRACT OF STATEMENT OF AUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE

QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2024

(Rs. in Crores)

Sr.	Particulars			Standalone					Conso	lidated	
No.		Quarter Ended			Year I	Ended	Quarter Ended			Year Ended	
		31.03.2024 (Audited)	31.12.2023 (Unaudited)	31.03.2023 (Audited)	31.03.2024 (Audited)	31.03.2023 (Audited)		31.12.2023 (Unaudited)		31.03.2024 (Audited)	31.03.2023 (Audited)
1.	Total Income from Operations (Net)	886.01	491.53	(118.14)	2,412.01	374.22	1,356.90	693.62	11.89	4,400.89	627.92
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	1,299.52	658.33	(154.35)	2,923.27	287.18	1,337.89	655.08	20.23	4,167.97	65.44
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,299.52	658.33	(154.35)	2,923.27	287.18	1,337.89	655.08	1,917.64	4,225.56	4,351.3
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,498.33	605.03	(134.29)	2,923.68	240.20	1,537.12	601.36	1,937.70	4,284.83	4,304.03
5.	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax)) and Other Comprehensive Income	1,696.39	1,341.64	(487.91)	4,773.76	(130.29)	1,765.00	1,337.98	2,213.46	6,134.84	4,563.02
6.	Equity Share Capital (face value of the share : Rs. 1 each)	16.98	16.98	16.98	16.98	16.98	16.98	16.98	16.98	16.98	16.98
7.	Earnings Per Share (Face Value of Rs.1/- Per Share) (for continuing and discontinued operations)										
	1. Basic:	88.22	35.62	(7.91)	172.14	14.14	90.50	35.41	114.09	252.28	253.4
	2. Diluted :	88.22	35.62	(7.91)	172.14	14.14	90.50	35.41	114.09	252.28	253.4

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the website of the Stock exchange i.e. BSE (www.bseindia.com). NSE (www.nseindia.com) & on Company's website (www.authum.com)

For Authum Investment & Infrastructure Limited

Amit Dangi Whole Time Diector DIN: 06527044

Date: 30th May, 2024 Place: Mumbai

DIN: 06642157

The Borrower/Co-Borrower secured debtor in particular and the public in

The borrower's attention is invited to the provisions of sub-section (8) of sectior 13 of the SARFAESI Act, in respect of time available, to redeem the secured assets.

Boundaries of the Flat No.3 East : Staircase

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती

मोदी सरकारकडून ९ वर्षात १० लाख कोटींची बुडीत कर्जांची वसूली

यातील फरक करू शकत नाहीत,

हे खेदजनक आहे. आरबीआयच्या

मार्गदर्शक तत्त्वांनुसार, 'राइट-ऑफ'

केल्यानंतर, बँका सिक्रयपणे बुडीत

कर्जे वसूल करतात. कोणत्याही

उद्योगपतीचे कर्ज माफ झालेले नाही.

२०१४ ते २०२३ या कालावधीत

बँकांनी बुडीत कर्जात्न १० लाख

कोटींहन अधिक रक्कम वसूल केली

आहे. तसेच, भारताच्या बॅंकिंग क्षेत्राने

२०२३-२४ मध्ये ३ लाख कोटींचा

आकडा ओलांडून आतापर्यंतचा

सर्वाधिक निव्वळ नफा नोंदवला आहे.

काँग्रेसच्या नेतृत्वाखालील तत्कालीन

यूपीए सरकारवर टीका करताना

याद्वारे सूचना देण्यात येते की, माझ्या अशिलांच्या सूचनेअंतर्गत, आम्ही याखाली लिहिलेल्य

अनुसूचीमध्ये अधिक तपशिलवारपणे वर्णन केलेल्या मालमत्तेकरिता सौ. फेरियल अमिन खुलतानअली आणि कु. शाहीन अभिन सुलतानअली ("**मालक**"), त्यांचा पता-टी/५९, २ रा मजला, एच. बी. गावडे मार्ग, मुंबई ४०० ०४९, महाराष्ट्र, भारत यांच्या हक्क, शीर्षक आणि

कोणा व्यक्तीचा/व्यक्तींचा/बँक किंवा वित्तीय संस्था समाविष्ट असणाऱ्या एन्टायटी यांचा मालमत्त

किंवा तिच्या कोणत्याही भागाकरिता मालकांच्या शीर्षकाविरुद्ध कोणताही दावा असल्यास किंवा मालमत्ता किंवा तिच्या कोणत्याही भागाविरुद्ध, मध्ये, करिता किंवा वर विक्री, देवाणघेवाण, वारसा

मृत्युपत्र, उत्तराधिकार, करारपत्र, कंत्राट, गहाणवट, वहिवाट, भेट, भाडेपही, पोट-भाडेपही भाडेकरू, पोट-भाडेकरू, परवाना, धारणाधिकार प्रभार, न्यास, किंवा कोणत्याही न्यासाअंतर्गत

लाभार्थी हक्क/हितसंबंध, जुन्या वहिवाटीचा किंवा सर्वप्रथम खरेदीचा हक्क किंवा कोणत्यार्ह

कराराअंतर्गत किंवा इतर रचना किंवा निवासाचा हवक, व्याप्ती, ताबा, कौदुंबिक व्यवस्था, तडजोड देखभाल, अभिहस्तांकन, कायद्याच्या कोणत्याही न्यायालयाचा हुकूम किंवा आदेश, विकास अधिकार, भागिदारी, कोणतेही लिखित आणि/किंवा व्यवस्था या मार्गे किंवा अन्य कोणत्यार्ह प्रकारे कोणताही हक्क, शीर्षक, हितसंबंध, दावा किंवा मागणी असल्यास किंवा वरीलपैकी अन्यथा कशाच्याही आधारे, मालमत्तेच्या संदर्भातील मूळ शीर्षक दस्तऐवजा/जांचा ताबा असल्यास, त्यांनी

त्याबाबत कागदोपत्री पुराव्यासह लेखी स्वरुपात निम्नस्वाक्षरीकार यांना खाली नमूद केलेल्या पत्यावर, आणि ईमेलद्वारे देखील, यातील दिनांकापासून १४ (चौदा) दिवसांच्या आत सूचित करण्याची मागणी करण्यात येत आहे, असे न केल्यास, तो हक्क, शीर्षक, लाभ, हितसंबंध, दावा

आणि/किंवा मागणी, जर असल्यास, सोडून दिला आणि/किंवा गुंडाळून ठेवला असे समर्जण्यात

वरील उल्लेखित जागेची अनुसूची

जुहू कोळीवाडा, ऑफ जुजा आझाद रोड/हिरा बुवा गावडे मार्ज, मुंबई ४०००४९ येथे रिथत असलेल्या आणि वसलेल्या, प्लॉट क्र. टी/५९, टी.पी.एस. ॥, महापालिका प्रभाग क्र. केडब्ल्यू

९३३६, सी.टी.एस. क्र. १९३६, १९३६/९ आणि १९३६/२ धारण केलेल्या मोजमाप ५८.२ चौरस

मीटर्स किंवा साधारण तेवढ्यांच जमीन किंवा मैदानाचे सर्व खंड आणि तुकडे व त्यासह तळमजल

मोजमाप ७९०.८५ चौरस फूट (बिल्ट-अप क्षेत्रफळ) अधिक एक वरील मजला मोजमाप ४४६.५५

चौरस फूट (बिल्ट-अप क्षेत्रफळ) आणि अधिक दुसरा वरील मजला मोजमाप ४५६.५० चौरस फूट

(बिल्ट-अप क्षेत्रफळ) आणि खुली गच्ची समाविष्ट असलेले, घर क्र. टी-५९ हे निवासी घर.

येईल आणि असा कोणताही दावा अस्तित्वात नाही असे समजण्यात येईल

क्षेत्रातील गैरव्यवस्थापनासाठी

(वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र यांच्या नेतृत्वाखालील सरकारने विविध सुधारणा आणि उत्तम प्रशासनाद्वारे बँकिंग क्षेत्राचा कायापालट केला आहे. यामुळे बँकांनी २०१४ ते २०२३ या कालावधीत १० लाख कोटी रुपयांहून अधिक बुडीत कर्जे वसूल केली आहेत. तर, अंमलबजावणी संचालनालयाने सुमारे १,१०५ बँक फसवणूक प्रकरणांची चौकशी केली असून, ६४,९२० कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. तसेच, डिसेंबर २०२३ पर्यंत १५,१८३ कोटी रुपयांची मालमत्ता सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना परत करण्यात आल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. देशातील बॅंकिंग क्षेत्राबाबत बोलताना त्यांनी ह महत्त्वाची बाब स्पष्ट केली आहे. सीतारामन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे माहिती देताना लिहिले की, नरेंद्र मोदी यांच्या कणखर आणि निर्णायक नेतृत्वामुळे बँकिंग क्षेत्राचा

हितसंबंधांची तपासणी करीत आहोत

मुंबई, दिनांक १ जून, २०२४

(ARIS)

कायापालट झाला. आमच्या सरकारने त्या पुढे म्हणाल्या की, एनपीए (नॉन बॅंकिंग क्षेत्रात सर्वसमावेशक आणि परफॉर्मिंग ॲसेट) संकटाची बीजे दीर्घकालीन सुधारणांद्वारे यूपीएच्या काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युपीएच्या पापांचे प्रायश्चित केले. मोदी सरकारने 'फोन बँकिंग' मध्ये पेरली बडीत कर्जाच्या वसुलीत (विशेषतः थकबाकीदारांकडून) जाहीर सूचना कोणताही हलगर्जीपणा दाखवला नाही. त्या पुढे म्हणाल्या, विरोधी नेते अजुनही 'राइट-ऑफ' आणि माफी

१. प्रेमा शर्मा, पुरुशोत्तम शर्मा यांची पत्नी व पुरशोत्तम शार्मा, नंदलाल शर्मा यांचा मुलगा यांनी ट क्र. ७०१/ए विंग व ७०२/ए विंग, सातवा पलट क्र. ७०९/ए । तथा त ७०९/ए । तथा, ता प्रमान मजला, दि बिल्डींग राज एनक्लेल्ड को अंग. हा. सो. लि. म्हणून ज्ञात, सेवेन स्क्वेअर अकादमीजवळ, दिएक हॉस्पिटल रोड, मीरा रोड पूर्व, जिल्हा ठाणे ४०९ १०७ वेथील मालमनेची खरेदी करण्याकरिता व मूळ नॉदणीकरण पावती क्र. टीएनएन४-०३०९६-२०१० व टीएनएन४-०३०९७-२०१० दि. २६.०३.२०१० अंतर्गत विक्री करार दि. २४.०३.२०१० दोन्ही करार गहाळ हरवले आहेत व सदर तकार अहवाल क्र. १६९२७ २०२४ दि. ३१.०५.२०२४ अंतर्गत दाखल केला आहे कोणाही व्यक्तीस वा व्यक्तींना सदर दोन्ही विक्री करार संबंधात कोणतेही दावे वा दावे असल्यास तसेच वरील सदर दोन्ही फ्लॅट क्र. ७०१/ए विंग, ७०२/बी विंग वा कोणत्याही भागाच्या संबंधात कोणतेही दावे, हक्ष अधिकार व हितसंबंध, गहाण, अडथळे, भाडेकरार धारणाधिकार, प्रभार वा अन्य काही असल्यास त्यांर्न याद्वारे दस्तावेज पुरावे यांच्यासह वकील श्री. आर. जे. मिश्रा, वकील उच्च न्यायालय, १०८, भाईदया नगर बी बिल्डींग, गोपी महल हॉटेलजवळ, नवघर रोड, भाईंदर पूर जिल्हा ठाणे येथे सदर सूचनेच्या तारखेपासून १४ (सात दिवसांच्या आत सूचित करावे अन्यथा कोणतेही आक्षे वा दावे गृहित धरले जाणार नाहीत.

नोटरी भारत सरका

आर जे मिश्र

जाहीर सूचना सूचना याद्वारे देण्यात येते की, दिवंगत श्री. अशोक कुमा सोनी हे त्यांची पत्नी श्रीम. प्रेमादेवी अशोक सोनी यांच्यास फ्लॅट क्र. २०३, दुसरा मजला, बिल्डींग क्र. १ बिल्डींग राणावत हाईट्स ऑफ सोसायटी राणावत हाईट्स-१ को-ऑप. हा. सो. लि. म्हणून ज्ञात, श्रीराम नगर, रामदेव पार्कच्या पुढे, मीरा रोड (पू), जिल्हा ठाणे ४०१ १०७ वेथील नोंदणीकृत शेअर धारक दहा संपूर्ण प्रदानित शेअर्स असलेल नादणाकृत राजर चारक दहा संपूर्ण प्रदानित राजस जसलल् एकूण रु. ५००/- च्या शेजर प्रमाणपत्र क्र. ००८ अंतर्ग शेजर क्र. ०७१ ते ०८० (दोन्ही समाविष्ट) धारक आहेत. दिवंगत श्री. अशोक कुमार सोनी यांचा मृत्य दि. ०३.०९.२०१९ रोजी झाला त्यांच्या मागे त्यांची पत्नी श्रीम, प्रेमादेवी अशोक सोनी व अन्य पाच १. श्री. सुनिल

अशोक सोनी ४. श्रीम. नीलम मुकेश सोनी, दिवंगत श्री अशोक सोनी यांची मुलगी ५. श्रीम. रिटा हसनुकुमार सोनी दिवंगत श्री. अशोक सोनी यांची मुलगी हे केवळ कायदेशी

. श्री. सुनिल अशोक सोनी, २. श्री. अनिल अशोक सोर्न 3. श्री. सुराज अशोक सोनी, र. श्रीम. नीलम मुकेश सोनी, हेवंगत श्री. अशोक सोनी, र. श्रीम. नीलम मुकेश सोनी, दिवंगत श्री. अशोक सोनी यांची मुलगी, ५. श्रीम. रिटा हसनकुमार सोनी, दिवंगत श्री. अशोक सोनी यांची मुलगी नावे रिलीज करण्यास इच्छक आहेत व त्या सर्व वरील निरं शित फ्लॅंट विक्री करण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे, कोणतेही अन्य मयत याचे कायदेशीर वारस तसेच कोणतेही वैयक्तिक, सर्व बँक, वित्तीय संस्था, व्यक्ती आदीनी

याद्वारे माझे अशील वा मला वा त्यांचे काउन्सेल वा यांन सदर दावे, आक्षेप यांच्या संबंधात कोणतेही दावे असल्या कोणाही व्यक्तीस सदर संबंधात हक, अधिकार, हितसंबं असल्यास तसेच वरील अर्जदार मालमत्तेमध्ये काही असल्या तसेच कायदेशीर वारस/विक्री/गहाण आदी मार्फत योग्र पुरावे यांच्यासह सदर सूचनेच्या तारखोपासून १४ दिवसांच्य आत सूचित करावे अन्यथा कोणतेही आक्षेप वा दावे गृहित धरले जाणार नाहीत. आर. जे. मिश्रा (वकील उच्च न्यायालय)

नोटरी भारत सरकार कार्यालय : १०९, भाईदया नगर, बी-बिल्डींग, गोपी म् हॉटेलजवळ, नवघर रोड, भाईंदर (पू), जिल्हा ठाणे ४०९ १०५. Choice चॉईस पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस पायव्हेट लिमिटेड

सीआयएन क्रमांक: U74140MH2007PTC177075 नोंदणी कार्यालय : सुनील पटोदिया टॉवर, प्लॉट क्रमांक १५६-१५८, जे बी नगर, अंधेरी

(पूर्व), मुंबई - ४०००९९ दुरध्वनी क्रमांक:+९१-२२-६७०७ ९९९९ वेबसाइटः www.choiceindia.com ईमेल आयडी: pms@choiceindia.com

सेबी पोर्टफोलिओ व्यवस्थापक नोंदणीचे समर्पण

मे. चॉईस पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड ही सेबीकडे पोर्टफोलिओ व्यवस्थापक म्हणून सेबी (पोर्टफोलिओ व्यवस्थापक) नियमन २०२० अंतर्गत नोंदणीकृत आहे ज्याची नोंदणी क्र.**आयएनपी**०००००**५८५६** आहे. मे. चॉइस पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड हे पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस

अंतर्गत सेबी नोंदणीचे समर्पण करत आहे.

हे लक्षात घेऊन, कोणताही पीडित पक्ष/गुंतवणूकदार या सूचनेच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत कंपनी आणि/किंवा सेबीसमक्ष अशा समर्पणाविरुद्ध कोणतेही निवेदन करू शकतो.

सेबी नोंदणी क्र.: आयएनपी०००००५८५६ सेबीमध्ये मध्यस्थ म्हणून नोंदणीची श्रेणी: पोर्टफोलिओ व्यवस्थापक

चॉइस पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडसाठी

तारीख: ३१ मे २०२४ करिश्मा शाह ठिकाण: मुंबई (अनुपालन अधिकारी)

प्रीमीअर रोड कॅरीअर्स लिमिटेड सीआयएन : L63090MH1968PLC425986

नोदणीकृत कार्यालय : ९०१, बी विंग, दलामाल टॉवर, फ्री प्रेस जरनल मार्ग, निरमन पॉईंट, मुंबई ४०० ०२१. दूर. क्र. +९१-२२-६७७४०६७७ ईमेल : info@prclimited.co.in वेबसाइट : www.prclimited.co.in दि. ३१ मार्च २०२४ अखोर तिमाही व वर्ष अखेरकरिता

अनु.	विवरण		तिमाही अखोर	वर्ष अखोर		
殐.		३१.०३.२०२४	३१.१२.२०२३	३१.०३.२०२३	३१.०३.२०२४	32.03.2023
		(लेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)
٧.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न					
	(निव्वळ)	८९९१.३५	८३२९.३०	७४५६.९१	३३३९९.५१	२९४८३.७८
٧.	कालावधीकरिता निव्वळ					
	नफा/ तोटा (कर,					
	अतिविशेष व/वा अतिरिक्त					
	बाबी पूर्व)	४१८.१८	३५५.७२	६५७.४१	१२३५.११	१३१०.८४
з.	कर पूर्व कालावधीकरिता					
	उत्पन्न /(तोटा)					
	(अतिविशेष व/वा					
	अतिरिक्त बाबी पशचात)	४१८.१८	344.62	६५७.४१	१२३५.११	१३१०.८४
٧.	कर पश्चात	0,01,0	4,1,101	,,,,,,,		14,1-1-0
	कालावधीकरिता निव्वळ					
	नफा/(तोटा) (अतिविशेष					
	व/वा अतिरिक्त बाबी					
	पश्चात)	380.80	२५५.११	१८६.१३	936.60	६३५.१७
۷.	कालावधीकरिता एकण	400100	11011	104114	14010-	44.030
	सर्वसमावेशक उत्पन्न					
	(कालावधीकरिता समाविष्ट					
	नफा/तोटा कर पश्चात व					
	अन्य सर्वसमावेशक उत्पन्न					
	कर पश्चात)	२८४.३६	२५१.०४	२२७.५६	८६९.९८	६७६.६०
ξ.	प्रदानित इक्किटी शेअर	(00141	1,1,1-0		0 () 1 ()	70117
3,1	भांडवल (दर्शनी मृल्य					
	रु.१०/- प्रति शेअर)	१०४२.५०	१०४२.५०	१०४२.५०	9087.40	१०४२.५०
lo.	उत्पन्न प्रति शेअर (ह.	,001,70	,001.70	,001,70	,001,70	,001,70
٠.	१०/- प्रत्येकी)(वार्षिकी					
	नाही) रु.मध्ये					
	मल्य व सौम्य	7.63	2.88	२.१८	८.३५	6.89

२. वरील हे सेबी (एलओडीआर) विनियमन २०१५ च्या विनियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेजेससह तिमाही व वर्ष अछोर वित्तीय अहवा गांचा प्रारूप विस्तृतरित्या सारांश आहे व ३१ मार्च, २०२४ अखेर स्टॉक एक्सचेज वेबसाइट <u>https://www.cse-india.com</u> व व कंपनीची वेबसइट www.prclimited.co.in वर उपलब्ध आहे

विजय कुमार गुप्त

(रु. ००० मध्ये) (उत्पन्न प्रति शेअर बगळना

MATRIX WATER MANAGEMENT PRIVATE LIMITED Regd.Office: 702, Marathon Max, Junction Of Mulund-Goregaon Link Road, Mulund West, Mumbai

Maharashtra, India CIN - U41000MH2007PTC172620

AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2024

Quarter Ended Year Ended **Particulars** Audited Un-Audited Audited Audited Net Profit/(Loss) for the period (before tax, Exceptional and /or Extraordinary items#) 1,669.08) (618.46) (2,691.86) (4,833.72) 1.669.08 (618.46) (2.691.86) 4.833.72 (after Exceptional and/or Extraoddinary items#) Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional Share of Profit/(loss) of partnership firm 28.524.43 (15.292.64) (7.591.53) (17.569.14) 23.719.05 Net Profit/(loss) after share in profit 26,854.28 (15,911.10) (10,283.39) (22,403.93) 17,960.16 Total Comprehensive Income Paid-up equity share capital Earnings per equity share (Face value of Rs. 10/- each Basic and Diluted

Name: Samyag Mayur Shah

(₹ in '000

कुंदन एडिफिस लिमिटेड

सीआयएन क्र.एल३६१००एमएच२०१०पीएलसी२०६५४१ नोंद. कार्यालयाचा पत्ता:- गाला क्र.ए/बी, गणेश इंडस्ट्रियल इस्टेट, बर्मा शेल पेट्रोल पंपाच्या मागे, वसई पूर्व (पालघर), वाळीव, ठाणे, वसई, महाराष्ट्र - ४०१२०८

ई-मेलः divyansh@kundanedifice.com, वेबसाईटः www.kundanedifice.com

Date : May 29, 2024

ठिकाण : मुंबई

३१ मार्च २०२४ रोजी संपलेले अर्धवर्ष व संपलेले वर्षाकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

(रु. लाखात

	सपलल	प्रधवष	सपल	ल वष
तपशील	३१.०३.२०२४	३०.०९.२०२३	३१.०३.२०२४	३१.०३.२०२३
	(लेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	४३०२.५१	४१४४.३७	८४४६.८८	६०४६.३६
सामान्य क्रियाकलापांमधून कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	६.८५	४२८.८६	४३५.७०	६९४.६६
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/र्किवा विशेष साधारण बाबनंतर)	६.८५	४२८.८६	४३५.७०	६९४.६६
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/र्किवा विशेष साधारण बाबनंतर)	-30.63	३३०.८९	३००.२५	५०९.२६
कालावधीकरिता एकूण सर्वेकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वेकष नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वेकष उत्पन्न				
(करानंतर))	-30.53	३३०.८९	३००.२५	५०९.२६
भरणा केलेले इक्विटी भाग भांडवल	१०२७.२*	१०२७.२*	१०२७.२*	७५०*
(दर्शनी मूल्य रू.१०/-प्रती भाग)	१०	१०	१०	१०
इतर इक्विटी			२२२१.४५	६०.८१
उत्पन्न प्रतिभाग				
अ. मूळ ः	-0.38	३.७१	३.३७	६.७९
ब. सौमिकृत :	-0.38	३.७१	३.३७	६.७९
* कंपनीचे भरणा केलेले डिकटी भाग भांडवल २०२३-२०२	× या वर्षात शेअर	च्या ताज्या वितर	णानसार वादवले	गेले आहे

30 सप्टेंबर २०२3 आणि 39 मार्च २०२४ रोजी संपलेल्या अर्धवर्षाकरिता ईपीएसचे वार्षिकीकरण केले नाही

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजस सादर करण्यात आलेली संपलेले अर्धवर्ष / संपलेले वर्षाचे वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. संपलेले अर्धवर्ष / संपलेले वर्षाकरिताचे वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना www.nseindia.com या वेबसाईटवर आणि कंपनीच्य

www.kundanedifice.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. ३ १ मार्च २०२४ रोजी संपलेले अर्धवर्ष व संपलेले वर्षाकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि ३० मे २०२४ रोजी झालेल्या सभेत संचालक मंडळाद्वारे मान्य करण्यात आले.

> संचालक मंडळाच्या वतीने व करित कुंदन एडिफिस लिमिटेड सही / दिव्यांश मुकेश गप्त (अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक)

दिनांक : ३० मे २०२४ (डीआयएन : ०६८४६४६३)

बॉम्बे टॉकीज लिमिटेड

एसडब्ल्यू चेंबर्स करिता

ॲडव्होकेटर

ਸ਼ਫ਼ੀ/ तेजस शाह

नोदणीकृत कार्यालय : २०१, २ रा मजला, नवनीलम प्रीमायसेस सोसायटी, १०८, एस. पी. रोड वरळी, मुंबई शहर, मुंबई, महाराष्ट्र भारत ४०० ०१८. सीआयएन क्र. : L65990MH1984PLC033919 ईमेल : <u>btl.investcomp@rediffmail.com</u> वेवसाइट : <u>www.bombaytalkieslimited.com</u>

दूर. ९१६७३४६८८९ भारतीय लेखा अहवाल (आयएनडी-एएस) यांच्यासह अनुपालन तया दि. ३१ मार्च, २०२४ रोजी अरुंगर तिमाही व वर्ष अरुंगरकरिता बॉम्बे टॉकीज लिमिटेडच्य लेखापरिक्षीत स्थायी वित्तीय अहवालाचा सारांश (रकम रु. लाखात)

युनिट क्र. २०२, २ रा मजला, स्पेन्टा बिल्डींग, ३रा रस्ता, राम क्रिष्णा नगर, सेंद्रल बॅंक ऑफ इंडियासमोर, खार पश्चिम, मुंबई ४०००५२, महाराष्ट्र, भारत

दि. ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व वर्ष अरुरेकिरता लेखापरीक्षित वित्तीय अहवालाचा निष्कर्श तिमाही अरुवेर विमाही अरुवेर

विवरण	३१.०३.२०२४ (लेखापरिक्षीत)	३१.०३.२०२३ (लेखापरिक्षीत)	३१.०३.२०२४ (लेखापरिक्षीत)
कामकाजातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	8.90	۷.७८	१५.०६
कालावधीकरिता निव्वळ नफा/ (तोटा)			
(कर, अतिविशेष व/वा अतिरिक्त बाबीपूर्व)	(५.१९)	(३.७७)	(१८.१८)
कर पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/ (तोटा)			
(अतिविशेष व/वा अतिरिक्त बाबीपश्चात)	(५.१९)	(३.७७)	(१८.१८)
कर पश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/			
(तोटा) (अतिविशेष व/वा अतिरिक्त बाबीपश्चात)	(५.१९)	(90.5)	(१८.१८)
कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न			
(कालावधीकरिता निव्वळ नफा/ (तोटा)			
समाविष्ट (कर पश्चात) व अन्य सर्वसमावेशक			
उत्पन्न (कर पश्चात)	(५.२२)	(०.१४)	(१८.२१)
पदानित भाग भांडवल	480.00	480.00	480.00
राखीव (मूल्यांकन राखीव वगळता)			(३७.२६)
उत्पन्न प्रति शेअर (रु. १०/- प्रत्येकी)			
(चालू व खांडित कार्यचलनाकरिता)			
ए. मूळ			
बी. सौम्यीकृत			
टीप :			

१. वरील अहवाल वित्तीय अहवाल दि. ३० मे, २०२४ रोजी संचालक मंडळाच्या सभेद्वारे पाहण्यात व लेखा समिती द्वारे मंजूर व पाहण्यात आला आहे. ३१ मार्च, २०२४ अखेर तिमाही व वर्ष अखेरकरिता कंपनीच्या वैधानिव लेखापरीक्षिक अहवाल पाहावा २ त्यील हे मेही (मूची अविवार्यता व विमोचन आवश्यकता) विविशम २०१५ च्या विविशम २२ अंतर्गत स्टॉक

एक्सचेजेसमूह तिमाही व वर्ष आहेर वित्तीय अहवाल यांचा पारूप विस्तृतरित्या सारांश आहे. तिमाही व वर्ष आहे वित्तीय अहवालाचा संपूर्ण प्रारूप वेबसाइट स्टॉक एक्सचेज वेबसाइट <u>www.bseindia.com</u> वर व कंपनीची वेबसाइट <u>www.bombaytalkieslimited.in</u> वर उपलब्ध आहे

३. वित्तीय अहवाल कंपनी (भारतीय लेखा समिती) नियम, २०१५ (भारतीय एएस) यांच्या व कंपनी (भारतीय लेर समिती) सधारणा नियम, २०१६ च्या नियम ३ समवेत कंपनी कायदा, २०१३ च्या अनच्छेद १३३ अंतर्गत विहित असल्यानसार त्यांचा अवलंब करण्याकरिता इंडियन अकाउंटिंग स्टॅंडर्डस (आयएनडी-एएस) नियम, २०१५ र कंपनी (भारतीय लेखा समिती) नियम २०१६ अनुसार शिफारस करण्यात येणार आहे.

धर्मेडा कोटव

संचालव डीआयएन : ०६६४२१५७

हरिष टेक्सटाईल इंजिनीअर्स लिमिटेड

सीआयएन : L29119MH2010PLC201521 दूर. +९१ २२ ६६४९०२५१ वेबसाइट : www.harishtextile.com ई-मेल : investor@harishtextile.com दि. ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व वर्ष अखोरकरिता लेखापरिक्षीत

म्थायी विलीय निष्कर्षाचा अहवाल

अनु.	विवरण	स्थायी						
क्र		तिमाही अखोर दि. ३१ मार्च, २०२४ (लेखापरीक्षित)	तिमाही अखोर दि. ३१ मार्च, २०२३ (अलेखापरीक्षित)	तिमाही अखेर दि. ३१ मार्च, २०२३ (लेखापरीक्षित)	वर्ष अखेर दि. ३१ मार्च, २०२४ (लेखापरीक्षित)	वर्ष अखोर ३१ मार्च, २०२३ (लेखापरीक्षित)		
٤.	कार्यचलनातून एकूण महसूल	3,524.30	3,883.48	3,090.39		११,७७१.४१		
၃.	कालावधीकरिता निव्वळ नफा/तोटा (कर पूर्व, अतिरिक्त व/ वा अतिविशेष बाबी)	(१૦૫.७५)	२६.७९	१४४.८५	(३५.८५)	१०.३١		
э.	कर पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/तोटा, (अतिरिक्त व/ वा अतिविशेष बाबीपश्चात)(१०५.७५)	२६.७९	१४४.८५	(३५.८५)	१०.३४			
٧.	कर पश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/तोटा, (अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबीपश्चात)	(८६.२६)	१.७८	१२३.२१	(२८.२७)	(३.२६		
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात कालावधीकरिता समाविष्ट नफा/(तोटा) व करपश्चात अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (कर पश्चात)	(८६.२६)	१.७८	१२३.२१	(२८.२७)	(३.२६		
ξ.	समभाग भांडवल	333.50	333.50	333.50	333.50	333.5		
(9.	राखीव (महसूल आरक्षण वगळता) गत वर्षांच्या लेखापरिक्षीत ताळेबंदामध्ये निर्देशित महसूल राखीव वगळता	-	-	-	५९१.८१	£20.01		
८.	प्रति शेअर उत्पन्न (रू. १/-प्रत्येकी) (चालू व खांडित कार्यचलनकरिता) –							
	१. मूळ	-२.५९	૦.૦૫	३.६९	-0.64	-0.8		
	२. सौमिकत	-२.५९	0.04	3.59	-0.64	-0.8		

केला आहे. वरील हे सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या नियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेजेससह संपलेल्य दि. ३१ मार्च, २०२४ रोजी अखेर तिमाही व वर्ष अखेरकरिता कंपनीची वेबसाइट www.harishtextile.com व स्टॉक एक्सचेंज वेबसाइट www.bseindia.com वर उपलब्ध आहे. नियम २०१५ सहवाचन व कंपनी (भारतीय लेखा अहवाल) सुधारित नियम २०१६ अनुसार आहे.

३. वरील अहवाल दि. ३० मे, २०२४ रोजीच्या सभेमध्ये कंपनीच्या संचालक मंडळाद्वारे पाहण्यात आला आहे व मंजूर केला आहे हरिष टेक्सटाईल इंजिनीअर्स लिमिटेडकरित

संचालक मंडळाच्या आदेशान्वये व त्यांच्याकरित संदिप गांधी कार्यकारी संचालक

ठिकाण : मुंबई

दि. ३०.०५.२०२४

रेलसन इंडिया लिमिटेड

(सीआयएन : L51900MH1987PLC042111) नोंदणीकृत कार्यालय : ३०७, जानकी सेंटर, प्लॉट क्र. २९, ज्ञाह इंडस्टीयल इस्टेट, ऑफ बीरा देसाई रोड,

अंधेरी पश्चिम, मुंबई ४०० ०५३.

दूर. क्र. ०२२-२६७३०२६४ वेबसाइट : www.relsonindia.com ईमेल cs@relsonindia.com

<u>दि. ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या वर्ष</u> अस्वेरकरिता लेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्पाचा अहवाल

विवरण		तिमाही अखेर	वर्ष अखेर		
विवरण	32.03.2028	32.27.2023	32.03.2023	३१.०३.२०२४	32.03.202
	लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित
कार्यचलनातून महसूल	-	-	_	_	
कर पूर्व कालावधीकरिता नफा/(तोटा)	(१०१९.३६)	(१६२.५१)	२३७.९९	(१०२१.३४)	४६८.३
कर पश्चात कालावधीकरिता नफा/(तोटा)	(१०१८.८६)	(१२१.८८)	१८३.५२	(१०२१.३४)	३५७.
कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात कालावधीकरिता समाविष्ट नफा/	(१०१८.८६)	(१२१.८८)	१८३.५२	(१०२१.३४)	३५७.
(तोटा) व करपश्चात अन्य सर्वसमावेशक उत्पन्न					
(कर पश्चात) प्रदानित इक्विटी भाग भांडवल	051	05.1	051	05.1	05.1
प्रदानित इक्विटा भाग भाडवल (दर्शनी मूल्य रु. १०/– प्रती शेअर)	१६,५००.००	१६,५००.००	१६,५००.००	१६,५००.००	१६,५००.
अन्य इक्विटी (राखीव मूल्यांकन राखीव वगळता)	-	-	-	२६५२५.३९	२७५४६.।
उत्पन्न प्रति शेअर (ईपीएस) रु. १०/- प्रत्येकी (वार्षिकी नाही)					
मूळ रु.	०.६२	0.06	0.88	०.६२	٥.
सौमिकृत रु.	0.53	0.09	0.88	0.53	0.

. कंपनीने आयएनडी एएस-१०८ कार्यचलन सेगमेंट अनसार विभिन्न अहवाल दिला आहे. वित्तीय अहवाल कंपनी (भारतीय लेखा समिती) नियम, २०१५ (भारतीय एएस) यांच्या व कंपनी (भारतीय लेखा समिती) सधारणा नियम

२०१६ च्या नियम ३ समवेत कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १३३ अंतर्गत बिहित आहे. ४. दि. ३१मार्च २०२४ करिता आकडेवारी लेखापरीक्षित आकडेवारी वित्तीय वर्ष अखेर तिसऱ्या तिमाही अर्थात दि. ३१ डिसेंबर, २०२३ पर्यंत

संबंधित वित्तीय वर्ष प्रसिद्ध केली आहे. . गत कालावधी/ वर्षाची आकडेवारी पुन:निर्धारित/ पुन:व्यवस्थापीत केली आहे.

रेलसन इंडिया लिमिटेड करित सही / राजीव गुप्ता दि. ३० मे, २०२४ डीआयएन : ०१११६८६८

एम लखमसी इंडस्ट्रीज लिमिटेड सीआयएन : L51900MH1985PLC034994

५०५, चर्चगेट चेंबर्स, ५ न्यु मरिन लाईन्स, मुंबई ४०० ०२० भारत. दूर. क्र. ९१-२२ २२६२ ०७२२/२४ फॅक्स : ९१-२२ २२६२ ०७०६ ई-मेल : info@m.lakhamsi.com, www.m.lakhamsi.com

सरकारी मंजूर एक्सपोर्ट हाउस

. वार्षिक स्थायी व एकत्रित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

(रु.लाखात ईपीएस वगळता)

अनु.	विवरण	तिमाही अखोर		वर्ष अखेर	तिमाही अखोर		वर्ष अखेर
東	विवरण	३१.०३.२०२४	३१.०३.२०२३	३१.०३.२०२४	३१.०३.२०२४	३१.०३.२०२३	३१.०३.२०२४
		(लेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)
٤.	कार्यचलनात्न एकूण महसूल	४३६२.३२	४२८४.२७	१०५५४.७६	५००७.६८	४२८४.२७	१११८८.०
	(निव्वळ)						
२.	कालावधीकरिता निव्वळ नफा/	४५.३१	१७.८४	९५.६४	48.82	१७.८४	99.3
١.	तोटा						
	(कर पूर्व, अतिरिक्त व/वा						
	अतिविशेष बाबी)						
э.	कर पूर्व कालावधीकरिता निव्वळ	४५.३१	१७.८४	९५.६४	48.88	१७.८४	99.3
	नफा/तोटा, (अतिरिक्त व/वा						
	अतिविशेष बाबीपश्चात)						
٧.	कर पश्चात कालावधीकरिता	३३.७२	9.82	৬१.०९	३९.५३	9.82	.છ.૪૭
	निव्वळ नफा/तोटा, (अतिरिक्त						
	व/वा अतिविशेष बाबीपश्चात)						
ч.	कालावधीकरिता एकूण	३३.७२	9.82	৬१.०९	३९.५३	9.82	.છ.૪.૭
	सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात						
	कालावधीकरिता समाविष्ट नफा/						
	(तोटा) व करपश्चात अन्य						
	सर्वसमावेशक उत्पन्न (कर पश्चात)						
ξ.	समभाग भांडवल	५९६.५७	५९३.६०	५९६.५७	५९६.५७	५९३.६०	५९६.५
19 .	राखीव (महसूल आरक्षण	-	-	_	-	-	
	वगळता) गत वर्षांच्या						
	लेखापरिक्षीत ताळेबंदामध्ये						
	निर्देशित महसूल राखीव वगळता						
८.	प्रति शेअर उत्पन्न						
	(रू. १०/-प्रत्येकी)						
	१. मूळ	০.५७	0.84	8.88	০.६६	0.84	१.२
	२. सौमिकृत	-	-	_	_	_	

अंतर्गत वरील हे सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या नियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेजेससह दाखल केला आहे. लेखापरीक्षित वित्तीय अहवालाचा संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंज वेबसाइट www.bseindia.com वर व कंपनीची वेबसाइट www.m.lakhamsi.com वर

. वरील अहवाल दि. ३० मे. २०२४ रोजीच्या सभेमध्ये कंपनीच्या संचालक मंडळाद्वारे पाहण्यात आला आहे व मंजर केला आहे एम लखमसी इंडस्टीज लिमिटेड यांच्याकरिता व वतीने सही/ महिका संजीव सावल

मंचालक व मीएफओ

डीआयएन : ०१९४३२८५

केएसएस लिमिटेड (पूर्वीचे के सेरा सेरा लिमिटेड म्हणून ज्ञात) सीआयएन : L22100MH1995PLC092438

नोदणीकरण कार्यालय : युनिट क्र. १०१ए च १०२, १ ला मजला, मोरया लँडमार्क २, प्लॉट क्र. बी १७, अंधेरी पश्चिम, मुंबई ४०० ०५३ दूर. क्र. ०२२-४०४२७६००/४२०८८६०० फॅक्स : ०२२-४०४२७६०१ वेबसाइट : www.kserasera.com ईमेल : info@kserasera.com

दि. ३१ मार्च, २०२४ अखेर वर्षाकरिता लेखापरीक्षित वित्तीय अहवालाचा सारांश

39.03.7078 39.97.7073 39.03.7073 39.03.7078 39.03.7073 नेव्वळ विक्री अन्य कार्यचलन उत्पः 0.62 एकूण उत्पन्न (ए+बी) 0.62 0.62 खर्च : कार्यचलन मूल्य वित्त मूल्य घसारा. अमोटिझेशन व डिप्लेशन खर्च 4.93 १७.४५ १७.४६ 46.29 £9.2? अन्य खर्च 3.73 ८.६१ २९.९५ १५.९४ ६४.१५ एकूण खर्च ए टू डी 9.88 89.88 ७४.२३ 838.83 (२६.०६) (93.87) (१३९.१३) तोटा) (१**–**२) प्रतिविशेष बाबी (9.3८) भृतिविशेष बाबी (८.३५) (२६.०६) (93.82) (१४८.५१) कर खर्च ज्ञानावधीकरिता नफा∕ (तोटा) (५–६) (२६.०६) (४७.४१) (93.87) (१४८.५१) भखंडित कार्यलचनाकरिता बंडित कार्यलचनाचे कर खर्च (७३.४२) (१४८.५१) 0.00 0.00 (४७.४१) ग्वंदित कार्यचलनाकरिता कर पर्व नप कालावधीकरिता नफा/ (८.३५) (२६.०६) (४७.४१) (७३.४२) (१४८.५१) . अन्य सर्वसमावेशक उत्पन्न २) नफा वा तोटा वर्गीकृत न करण्या आलेल्या बाबीच्या संबंधात आयकर १) नफा व तोटा वर्गीकृत करण्यात । आलेले बाबी 0.00 0.00 0.00 0.00 0.00 एकूण अन्य सर्वसमावेशक उत्पन्न निव्वळ कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न कालावधी/वर्ष (७+८) समाविष्ट नफा/तोटा व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (७३.४२) (१४८.५१) (८.३५) (२६.०६) (४७.४१) प्रदानित इक्रिटी भाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. १/– प्रत्येकी, संपूर्ण प्रदानित) २१,३५८.७८ अन्य डिकटी ए२ प्रति भाग भांडवल उत्पन्न रु. १/-प्रत्येकी

सौम्यीकत वित्तीय अहवालाची नोद घ्यावी टाव . १ विनीय अहवाल कंपनी (भारतीय लेखा ममिती) नियम २०१५ यांच्या व कंपनी (भारतीय लेखा ममिती) मधारणा नियम २०१६ च्या नियम

३ समवेत कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छंद १३३ अंतर्गत विहित असत्यासुमार त्यांचा अवलंब कप्ण्याकरिता इंडियन अकाउरिंग स्टेंडईस (आयएनडी-एएस) यांच्यासह अनुपालनामध्ये तयार केला आहे. संचालक मंडाळाद्वारे पुन:निर्धारित करण्यात येत आहे व त्यांची सभा दि. ०५ जुलै, २०१६ रोजी संचालक मंडळाद्वारे मान्य करून लेखा समितीद्वारे शिफारस करण्यात येणार आहे. २. वरील अहवाल वित्तीय अहवाल दि. ३० मे. २०२४ रोजी अंतरिम ठराव विशेषज्ञ यांच्याद्वारे मंजर व पाहण्यात आला आहे. कंपनीचे

त्रेचापरिक्षित अहबाल सद्द अनुसार निर्धारित करण्यात आले आहे. ३. सिनेस्ट्रीग्राफिक सस्या याना भाड्याने घेण्याकरिता व्हीएटी दायित्वे यांच्या खात्यायर एमव्हीएटी क. १३ करोड अंतर्गत दंडात्मक व व्याजासह सूचना. सदर इंडस्ट्री कॉनसेसस पांच्यासह कंपनी सदर अहबालामध्ये व्यवस्थेद्वारे पचधान करण्याकरिता कंपनीच्या लोखांची नियुक्ती करण्याकरिता एक्सचेज, एक्सचेज मार्फत कंपनीचे क्रेडेंशिअल/ फंडामेटलची चाचणी है. ६७,११,६९,२९७/– प्रक्रिया सूचित करत आहे.

कंपनीस रु. १७,११,१६,१९७ लाखाची मागणी सूचना स्विकृत ब्राली आहे व सिनेमेटोग्राफिक संस्थांच्या भाडेतत्त्वात्वा स्वीएटी दारित्वांच्या खात्यावार एमव्हीएटी अंतर्गत व्याज व दंड आकराण्यात येईल. फिल्म इंडस्ट्री कॉन्सेसन मध्ये कंपनी सद अहवालामध्ये व्यवस्थापन द्वारे सदर मागणी सूचनेबर काबदेशी कारावाई कन्द व्हीएटी आधारित कर आकारत आहे. त्यामुक, सदर अहवाल व्यवस्थापनाद्वारे तिव्य धेतला जाणार नाही. याव्यतिरिक्त वरील अनुसार ट्रीप २४ दि. २४ जानेवारी, २०२३ मध्ये कंपनीने मुंबई उच्च न्यायालय येथे पतिभूती अपील

न्यावाधिकरण व कर्ज बसुली न्यायाधिकरण (मुंबई) बेथे दाखल केली आहे. पेरेट कंपनी सदर वित्तीय अहवालामध्ये मागणी करत आहे. आयएगडी एएस-१०८ च्या आवश्यकतंअनुसार सिंगल बिझीनेस सेगमेट मध्ये ऑपरेटिंग अनुसार कंपनी आवश्यक करत आहे. सदर कंपनी कालावधिच्या दरानाव वित्तीय वर्ष २०१९२-० दरानाव कंपनीच्या कावालय जागमध्ये अनुच्छेद १३५ अंतर्गत आवकर आयोजित करत आहे. कंपनी खटला आयकर मागणी रु. २६६९.२३ लाख वित्तीय वर्ष २०१४-१५ ते २०२०-२१ करिता अनुच्छेद १४३(३) अनुच्छेद १५३ए/१४३ (३) अंतर्गत आदेश जारी करत आहे. कंपनी संबंधित ॲसेसमेट वर्षाकरिता सदर खटला मागणीकरिता सीआयटी (अपील

दाखर करत आह. ६. कंपनीस ह. १९३५,०५ लाखाची मागणी सूचना स्विकृत झाली आहे व सिनेमॅटोप्राफिक संस्थांच्या भाडेतत्त्वावरा व्हीएटी दायित्वांच्या खात्यावर एमव्हीएटी अंतर्गत व्याज व दंड आकृराण्यात येईल. फिल्म इंडस्ट्री कॉन्सेसन्स मध्ये कंपनी सदर अहवालामध्ये व्यवस्थापन द्वारे सदर

जातिय (पन-क्षां) व ५६ आक्तारावा व ६६ जाक्तारावात वहता. फल्य इंडस्ट्रो क्रांस्तास्त मध्य क्रमा तथा हुन्यस्थान द्वार विचारत घेतला जाणार नाही. याव्यतिरिक्त वरील अनुसार टीप ५ व ६ मध्ये कंपनीने मुंबई उच्च न्यायालय येथे पतिभूती अपील न्यायाधिकरण व कर्ज वसुली न्यायाधिकरण (मुंबई) येथे दाखल केली आहे. पेंटर कंपनी सदर विनीय अहवालामध्ये मागणी करत आहे. ७. स्थायी अहवाल तसेच अलेखाग्रीसित विनीय अहवाल इंडियन रु. ७३४.०६ लाख अनुसार कस्टम ॲंक्ट, १९६२ च्या अनुच्छेद १४२ अंतर्गात ईंपीसीजी योजना अंतर्गत कंपनीने ईंपीसीजी स्कीम अंतर्गत केले आहे. कंपनीने रु. ३८.०७ लाख विनीय वर्ष २०१९–२० अंतर्गत विमिटेड, के सेरा सेरा मिनीप्लेक्स लिमिटेड, के सेरा सेरा डिजीटल सिनेमा लिमिटेड, बिल्ली जेवेल्स लिमिटेड, बिली गोल्ड व पीसीजन मेटल

लिमिटेड व खालील सबसायडरीज अर्थात केएसएस ई-कॉमर्स टेक्नोलॉजीस पायव्हेट लिमिटेड (पूर्वीचे केएसएस स्पीड टेक्नोलॉजी पायव्हेट

ालामिट्ड व खालाल सम्बनाञ्डाक अधार अस्तर्य रूपाच्या स्थापना स्थापना स्थापना स्थापना स्थापना स्थापना स्थापना स्थ तिमिट्ड रम्पूर्ण ज्ञात. ८. कंपनीने मुंबई उच्च न्यायालय व कर्ज वसुली न्यायाधिकर मुंबई यांच्या अंतर्गत कायदेशीर खंड जारी केला. कंपनीने सदर मागणी अनुसार

 प्राचन जारा नराः
 प्राचन जारा नराः
 प्राचन जारा नराः
 प्राचन जारा नराः
 स्वाप जारा नराः
 <l भावका कार्यरा यांच्यर हाताच्याच वर्षका क्या चाना (द्वाळखार व क्याचारामा) कार्ड, २०१६ (आवंबाता) येच्या सम्ब अनुच्छेद् ७ अतर्गात यांचिका दाखल केती आहे व राष्ट्रीय कमनी विधी न्यायाधिकरण (एससीएसटी) यांच्या समक्ष कॉर्पोरेट दिवाळखोरं ठराव पक्रिया (सीआयआरपी) कंपनीच्या संबंधात दाखल केती आहे. वितीय धनको यांनी रु. ६७.१२ करोडचे वितीय दायित्व जमा करावे

१०. सदर वित्तीय अहवाल अंतरिम ठराव विशेषज्ञ (आयआरपी) अनुसार स्वाक्षरी केला आहे व कंपनीच्या संचालक मंडळाद्वारे पाहण्यात आला आहे जो कोडच्का अनुच्छेद र ज्या तराही अंतर्गत पुढ़ी केला आहे. अंतरिम ठराव विशेषज्ञ यांनी कोडच्या अनुच्छेद त्यांचे अनुपालन करून वित्तीय वर्षाच्या अल्डारीस पदानित व इक्कार टॅक्स सह कर बाळप्यात बेईल.
११. सदर गत आकडेवारी चालू कालावधीच्या संबंधात पुनःनिर्घारित, आवश्यक आहे. केएसएस लिमिटेडच्या संचालक मंडलाच्या आदेशान्वये व त्यांच्याकरित

> ठराव विशेषज्ञ ठराप ।वराजा नोंदणीकरण क्र. आयबीबीआय/आयपीए-००१/आयपी-पी००२५्१/२०१७-२०१८/१०४८०

एएफए वैधता : एए१/१०४८०/०२/३००६२५/१०६८८८ एफए वैधता दि. ३०.०६.२०२५ पर्यंत

धर्मेंद्र धेलारिय